



24 मे,  
जागतिक  
स्किझोफ्रेनिया दिवस



# स्किझोफ्रेनिया

## असताना योग्य काळजी घेण्यासाठी सूचना




**स्किझोफ्रेनिया बद्दल जाणून घ्या**  
माहिती रुग्णांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि चांगली काळजी घेण्यास मदत करते.



**तणाव कमी होतो**  
तणावामुळे त्रास / आक्रमकता / आत्महत्येचे विचार वाढू शकतात.



**रुग्णांना सक्षम बनवा**  
रुग्णांना स्वतंत्रपणे काम करण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांची मदत करा आणि सक्षम बनवा.



**औषधोपचाराकडे लक्ष द्या**  
आजार उलटू नये आणि योग्य पद्धतीने बरा व्हावा म्हणून औषधोपचाराकडे लक्ष द्या.



**मादकद्रव्यांचे सेवन लपवू नका**  
मादक द्रव्यांचे सेवन उपचारावर परिणाम करू शकते / उपचाराची घडी बिघडवू शकते. रुग्ण मादक पदार्थांचे सेवन करत असल्यास तुमच्या डॉक्टरांना कळवा.



**आजार उलटण्याच्या लक्षणांकडे लक्ष द्या**  
तुम्हाला परिस्थिती बिघडत असल्याची किंवा आजार उलटण्याची लक्षणे जाणवल्यास त्वरित तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

जागरूकता सहयोगी

**ALECTA** | **INTAS**  
A Division of INTAS

**Skizoril**  
Clozapine 25/50/100/200 mg Tabs.

**Skizoril MD**  
Clozapine Orodispersible Tablets 25/50/100/200 mg

चे निमते